

शेतकऱ्यांना अनुदानावर गायी म्हशींचे वाटप करणार- एकनाथराव खडसेसोमवार, ०८ फेब्रुवारी, २०१६

औरंगाबाद : दुग्धव्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय असल्याने येत्या 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर गायी म्हशींचे वाटप करण्यात येणार असून यामध्ये अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के तर इतर शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भवन येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दूध शितकरण केंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी श्री.खडसे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. यावेळी आमदार अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, पंचायत समिती सभापती श्रीमती लताबाई वानखेडे, विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडेय, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे, विभागीय उपनिबंधक डी.एम.पालोदकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.बी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनियमित पर्जन्यमान, हवामानातील बदल यामुळे शेती उत्पादनात अलिकडच्या काळात निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीत शेतकऱ्यांना आत्मनिर्भरतेने स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे असून यासाठी शासन शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे, असे सांगून श्री.खडसे म्हणाले, दुग्धव्यवसाय हा उत्पन्नाची हमी देणारा जोडधंदा असून दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्यावर शासन भर देणार आहे. यामध्ये राज्यात बंद पडलेल्या दूध संघाचे पुनर्जीवन करण्यासाठी जर कुणी संस्था, संघ पुढाकार घेत असेल तर अशा शासकीय जमिनीवर बंद पडलेले दूध संघ भाडेतत्वावर इच्छुक संस्थेला चालविण्यासाठी देण्यास शासन प्राधान्य देईल. मराठवाड्यातील दूध उत्पादनाचे प्रमाण वाढवून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पूर्ण सवलती देऊन शासन भरीव उपाययोजना राबवित आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील बंद स्थितीत असलेले दूध केंद्र औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने भाडेतत्वावर घ्यावे, तेथील कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व इतर बाबींची तरतूद शासन करेल, असे सांगून श्री.खडसे पुढे म्हणाले, शंभर टक्के फळबाग योजनेअंतर्गत रोपांची लागवड, जतन, संवर्धन व संरक्षण या सगळ्या कामासाठी शासन अर्थसहाय्य देत असून दुष्काळी स्थितीतून मार्ग काढण्यासाठी विशेषतः मराठवाड्यात जांभूळ, सिताफळ, बोर, आंबा यासारख्या फळबाग झाडांचे लागवडीचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. या फळबाग लागवडीची गुणवत्तापूर्ण उत्पादकता वाढविण्यासाठी हिमायतबाग येथे विशेष आंबा लागवड प्रशिक्षण व संशोधन केंद्र कार्यान्वित आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांवरील सावकारी कर्ज शासनाने माफ केले असून जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून कायम पाणीसाठी उपलब्ध करणारी कामे सुरु असून लवकरच कोरडवाहू जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी शासन कोरडवाहू शेती अभियान सुरु करणार आहे.

ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणत्याच प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी एका महिन्याच्या आत निर्णय घेतला जाईल, असे सांगून श्री.खडसे म्हणाले, शासनाने महसूल यंत्रणेमधील अनेक व्यवहार कमी खर्चिक, सुलभ आणि कमी वेळेत होण्यासाठी पाऊले उचललेली असून विविध विभागांशी निगडित लोकोपयुक्त 129 निर्णय शासनाने घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जमिनीचा अकृषक कर परवाना (एनए) प्रक्रियेचे सुलभीकरण, शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर जमीन करून देणे, घरकुल मंजूरीनंतर जागे अभावी घर बांधता न येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे, रक्ताच्या नातेसंबंधात, आपसात मालमत्ता, जमिनीचा मालकी हक्क हस्तांतरण प्रक्रियेसाठी यापुढे 200 रु. खर्च लागणार असल्याची माहिती यावेळी श्री.खडसे यांनी दिली.

विधानसभा अध्यक्ष श्री.बागडे यांनी शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासारखे जोडधंदे हे अडचणीच्या काळात तारक ठरणारे असून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य द्यावे त्या सोबतच दुग्ध व्यवसायाच्या विस्तारासाठी दूध उत्पादनाची गुणवत्ता व एकत्रित दूध संकलनाचे प्रमाण वाढवावे. यासाठी दूध शितकरण केंद्र उपयुक्त ठरेल, असे सांगितले.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दूध शितकरण केंद्राच्या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील 3 कोटी 96 लक्ष रु. निधी प्राप्त झाला असून प्रकल्पाची एकूण किंमत 6 कोटी 62 लाख 35 हजार रु. इतकी आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष नंदलाल काळे यांनी केले तर आभारप्रदर्शन अध्यक्ष राजेंद्र जैस्वाल यांनी केले.